

Date: 01st September, 2023

To,
Manager-CRD
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code: 508954

Sub.: Newspaper Publication of notice of 39th Annual General Meeting under Regulation 47 of the SEBI (Listing of Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015.

With reference to Regulation 47 and other applicable regulations, if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the notice of 39th Annual General Meeting of the Company along with copy of Annual Report for the Financial Year 2022-23 has been dispatched to shareholders of the Company through an e-mail by NSDL on 31st August, 2023.

The same has been published in Financial Express having nationwide circulation and Pratahkal Newspaper circulating in Mumbai on 01st September, 2023.

The copy of the newspapers cuttings is enclosed herewith.

Kindly take the above on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Finkurve Financial Services Limited

Sunny Parekh

Company Secretary & Compliance Officer

M. No. ACS 32611

Encl.: A/a



CIN: L65990MH1984PLC032403

FINANCIAL EXPRESS

Head Office, General Operations Department, C 4, G BLOCK, Star House-2, 2nd floor, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051. E-mail: HeadOffice.GOD@bankofindia.co.in

Procurement, Installation, Commissioning, Management & Monitoring of Digital Queue Management System (QMS) in Bank of India

The captioned RFP is available on Bank's Corporate Website www.bankofindia.co.in under "Tender" section.



ARCHIES LIMITED

Regd. Office: Plot No. 191F, Sector-4, IMT Manesar, Gurugram, Haryana-122050 CIN: L36999HR1990PLC041175.

> Web: www.archiesonline.com & www.archiesinvestors.in Email: archies@archiesonline.com, Tel: +91 124 4966666

Notice of 33rd Annual General Meeting, Book Closure & E-Voting Notice is hereby given that the 33rd (Thirty Third) Annual General Meeting ("AGM") o Archies Limited (CIN L36999HR1990PLC041175) will be held on Friday, 22nd September, 2023 at 12:15 P.M. at the Registered Office of the Company situated at Plo No. 191-F. Sector-4, IMT Manesar, Gurugram, Haryana-122050 to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM. The Annual Report & Notice of AGM along with the Explanatory Statement under Section 102 of the Companies Act, 2013 along with the detailed instructions and information relating to voting (including remote e-voting) have been sent to all the members who have sought the physical copies of

the same at their registered address and to all other members through electric mode.

The same is also available on the Company's website at www.archiesinvestors.in

The Company has completed the dispatch of the Notice of AGM and the Annual Report

on August 31, 2023. In compliance with the MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, the Notice of the AGM and Annual Report for the Financia Year 2022-23 has been sent on 31st August, 2023 to all the members whose email addresses are registered with the Company / Depositories. The Notice of AGM and Annual Report also made available on the website of the Company i.e www.archiesinvestors.in and the websites of the Stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at

In order to receive the Notice and Annual Report, members are requested to register update their email addresses with the Depositories in case share are held in demail and with the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company i.e. Link Intime India Pvt. Ltd. (https://instavote.linkintime.co.in) in case shares are held in physical mode. For any query relating to registration of e-mail address, members may write at enotices@linkintime.co.in or cs@archiesonline.com.

www.nseindia.com respectively.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rule, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility for voting by electric means to its members to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM using system from a place other than the venue of the meeting (remote e-voting)

Members holding shares in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, 15th September, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting at the venue of AGM. The Company has engaged the services of Link Intime India Pvt. Ltd. (https://instavote.linkintime.co.in) to provide e-voting facility. All members are informed that:

Date of completion of sending notice of AGM and Annual Report-2022-23 through e-mail: 31st August, 2023;

The Ordinary and Special Business stated in the Notice of 33rd AGM of the Company shall be transacted through voting by electronic means and voting at the

The remote e-voting shall commence on Tuesday, 19th September, 2023 at 09:00 A.M. and will end on Thursday, 21st September, 2023 at 5.00 P.M. Thereafter, the e-voting module will be disabled;

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting at the AGM is Friday, 15th September, 2023;

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained with depositories as on cut-off date will be entitled to avail the facility of remote e-voting or voting during the AGM;

A person who becomes the member of the Company after dispatch of the notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain the user id and password by sending a request at enotices@linkintime.co.in;

The facility for voting through ballot paper shall be available at the AGM an members attending the meeting who have not already casted their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have already casted their votes by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to vote again; A member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a proxy t

attend and vote on a poll instead of himself/herself and the proxy need not to b a member of the Company. Proxies, in order to be effective must be signed and stamped and received by the Company as its registered office not less than 48 hours before the time fixed for commencement of the meeting.

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at https://instavote.linkintime.co.in under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us :- Te

Members holding shares in physical form, who have not registered their email addresse with the Company can obtain the Notice of the AGM alongwith the Annual Report 2022 2023 by sending scanned copy of request letter mentioning the folio no. and name of the shareholder, self-attested copy of PAN and AADHAR by email to the Company a cs@archiesonline.com.

The Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed on Saturday, 16th September, 2023 to Friday, 22nd September, 2023 for th

Scrutinizer for e-voting & voting at AGM and declaration of results The Company has appointed Mr. Naveen Shree Pandey, Practising Company Secretar

(FCS No. 9028 & CP. No. 10937) Proprietor of M/s NSP & Associates, Company Secretaries as Scrutinizer to scrutinize voting process in a fair and transparent manne

and in accordance with the applicable laws. The results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the Meeting of the Company. The results declared along with the scrutinizer's Repor will be made available on the website of the Company at www.archiesinvestors.in

and on Service Provider's website at https://instavote.linkintime.co.in and the same shall be communicated to National Stock Exchange of India Limited and BSE Limited within 48 hours from the conclusion of the Meeting The Members are requested to update their complete bank account details with their Depositories in case shares are held in demat mode and in case of physical holding,

with the Company's RTA or at cs@archiesonline.com along with the copy of the request letter mentioning the name of the member, folio number, bank account details, selfattested copy of PAN and cancelled cheque leaf Facilities to the shareholders to register their email address along with mobile number

and bank account detail in one go. To avail this facility, the shareholders are required to go through the following link to register their email IDs, mobile numbers and bank account details

Click here: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html.

By order of the Board For Archies Limited (Anil Moolchandani) Place: Ludhiana

Date: 31.08.2023

Experience

Indiabulls Mutual Fund.

IFSC Ltd, Gift City.

IDBI Asset Mgmt Ltd.

2010-14-Head(Compliance & Risk) at

2017-Head (Surveillance) at Indialnx

2018-Head(Compliance & Risk) at

2022-23-Chief Risk Officer IDBI AML

For IDBI Asset Management Limited

(Investment Manager to IDBI Mutual Fund)

Managing Director & Chief Executive Officer

Chairman & Managing Director DIN: 00022693

(T) IDBI mutual

IDBI Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319

Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005

Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005

Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

NOTICE CUM ADDENDUM NO. 08/2023-24

CHANGE IN KEY PERSONNEL

Investors are requested to take note of the following change in the Key Personnel of IDBI Asset

Qualification

MBE(Finance)

(Data Science)

Mr. Rajender Kumar, ceases to be the Chief Compliance Officer and a Key Personnel of IDBI Asset

All other terms & conditions of the Statement of Additional Information (SAI), Scheme Information

Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of the schemes of IDBI Mutual Fund will remain

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information (SAI), Scheme

Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of the schemes of IDBI Mutual

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with

IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

PG Diploma

Personnel of IDBI Asset Management Limited with effect from September 01, 2023.

Designation

Vice President B.Com,

Mr. Prabhat Bhardwaj, Vice President has been appointed as Chief Compliance Officer and a Key

Place: Gurugram Date: 31.08.2023

Name

Mr. Prabhat

Bhardwaj

unchanged.

Place : Mumbai

Date: September 01, 2023

Management Limited ("IDBI AMC"):

A brief profile of Mr. Prabhat Bhardwaj is as follows:-

Management Limited with effect from September 01, 2023.

with IDBI Asset Management Limited as the Investment Manager

Age

45 years

Fund, as amended from time to time.

INDO TECH

INDO-TECH TRANSFORMERS LIMITED CIN: L29113TN1992PLC022011

Regd. Office: Survey No. 153-210, Illuppapattu Village, Near Rajakulam, Kancheepuram (Dist.) Tamilnadu - 631561. Tel: +91 44 27281854 Email: investor@indo-tech.com; Website: www.indo-tech.com

31⁵⁷ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

Members are requested to note that the 31st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, the 29th day of September 2023 at 10:30 A.M. Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice, which will be circulated for convening the Annual General Meeting.

In compliance with the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 read with General circular No. 20/2020 dated May 05, 2020, General circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General circular No. 14/2020 dated April 08, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") and other applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company shall be held through VC or OAVM without the physical presence of the Members at a common venue. The deemed venue for the AGM shall be the Registered Office

The Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. However, the company shall send hard copy of annual report to those shareholders who request for the same. Members may note that the Notice and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website www.indo-tech.com, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Link Intime India Private Limited at instavote.linkintime.co.in. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility

Members who have not registered their e-mail addresses so far are requested to register the same in respect of shares held in dematerialized form with the Depository through their Depository Participants ("DP") and in respect of shares held in physical form by writing to the Registrar & Share Transfer Agent ("RTA") -Link Intime India Private Limited on their email id enotices@linkintime.co.in.

The Company will provide the facility to its Members to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting and e-voting at the Annual General Meeting to its Members. The detailed instructions on the process of evoting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their email addresses can cast their vote through evoting, will be provided as part of the Notice of the 31" Annual General Meeting.

> By order of the Board of Directors For INDO-TECH TRANSFORMERS LIMITED

Date : August 31, 2023 Place: Kancheepuram

Manikandan M **Company Secretary**

Nahar Industrial Enterprises Limited Regd. Office: Focal Point, Ludhiana - 141 010, CIN: L15143PB1983PLC018321 Tel.: 91-161-5064200, 5083216 Fax: 0161-2674072, Website: www.owmnahar.com E-mail: msood@owmnahar.com; share@owmnahar.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING & BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of

the Company will be held on Wednesday, 27th September, 2023 at 12:30 PM through video conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM" without physical presence of the members at a common venue in compliance with section 96 of the Companies Act, 2013 and all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with various Circulars issued by Ministry of Corporate Affairs, including the latest general circular No. 10/2022 dated 28.12.2022, to transact the businesses, as set out in the Notice calling 39th AGM.

In line with the MCA circulars and SEBI circular, the Notice convening the 39th AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 have been sent to all the members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Annual Report is also available on the website of the Company at www.owmnahar.com and also at the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The detailed procedure for joining the AGM through VC/ OAVM is provided in the notes to the notice of 39th AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company can contact the Company Secretary of the Company at msood@owmnahar.com & share@owmnahar.com for receiving the Notice and Annual Report for casting their vote through remote e-voting or through the e-voting system NOTICE is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act,

2013 ("Act") and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, 21st September, 2023 to Wednesday, 27th September, 2023 (both days inclusive) for the purpose of 39thAGM and as Annual Book Closure. NOTICE pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with

relevant rules and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 is also given that the Company has appointed CDSL for providing the members facility of remote e-voting and evoting during AGM to all shareholders for transacting the business mentioned in the notice. All the members hereby informed that:-

The voting period begins on 24.09.2023 (09.00 a.m.) and ends on 26.09.2023 (05.00 p.m.). The cutoff date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-voting shall be 20th September, 2023. Member who have not registered their email ids or any person who

becomes member of the Company after mailing of Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login id and password as per the instructions provided in the Notice of AGM. In case any member have any query or issue regarding e-voting, please

refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 18002005533 or contact Mr. Mukesh Sood, Company Secretary at Registered office of the Company or contact at 0161-5064200, 5083216 or can send email at share@owmnahar.com.

The result of AGM shall be declared after the submission of the report by the scrutinizer and shall also be uploaded on the Company's website. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges.

For NAHAR INDUSTRIAL ENTERPRISES LTD.

MUKESH SOOD Company Secretary

Place: Faridabad Date: 31st August, 2023

FINKURVE FINANCIAL SERVICES LIMITED (CIN: L65990MH1984PLC032403)

Regd. Office: 202/A, 02nd Floor, Trade World, D-Wing, Kamala Mills Compound, S.B.Marg, Lower Parel West, Mumbai 400013

Tel No.: 022-4244 1200; Email id: finkurvefinancial@gmail.com; Website: www.arvog.com

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ('AGM') of

the Shareholders of 'Finkurve Financial Services Limited' will be held on Friday, 29th September, 2023 at 2.00 p.m. IST through Video Conferencing ('VC') Other Audio-Visual Means ('OAVM'). In compliance with the General Circular 10/2022 dated 28 December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'the circulars'), and all other applicable laws, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the

AGM and Annual Report 2022-23, have been sent to the shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) ('DP') These documents are also available on the website of the Company a www.arvog.com and on the website of BSE Limited i.e., www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on 31st August, 2023. The Company is pleased to provide its members the facility to exercise their Right to Vote by electronic means and the business may be transacted

through E-Voting services provided by National Securities Depository Limited (NSDL). The E-Voting period commences on Tuesday, 26th September, 2023 at 09:00 A.M. and ends on Thursday, 28th September, 2023 at 05:00 P.M. The E-Voting module shall be disabled for voting after 5.00 p.m. on Thursday 28th September, 2023. Once the vote on the resolution is cast by the Member the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights shall be as per the number of Equity Shares held by the Member(s) as on Friday, 22^{nd} September, 2023. The Members are eligible to

cast vote electronically only if they are holding shares as on that date. The procedure of electronic voting is available in the Notice of 39th Annual General Meeting. In case of any gueries pertaining to E-Voting, you may refer to Frequently Asked Questions (FAQ's) at www.evoting.nsdl.com or contact helpdesk no. 022 – 2499 4600. By order of the Board of Directors

For Finkurve Financial Services Limited

Place: Mumbai Date: 31st August, 2023

Ketan Kothari Chairman (DIN: 00230725)

CENLUM CENLUB INDUSTRIES LTD. CIN No: L67120HR1992PLC035087

Regd. Office: Plot No 233-234 Sector-58 Ballabgarh Fraidabad-121004, Haryana Phone No: 08826794470, 71, Website: www.cenlub.in E-mail: cenlub@cenlub.in NOTICE OF THE 31ST ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 31st (Thirty-First) Annual General Meeting (AGM) of the members of Cenlub Industries Limited will be held on Tuesday, 26th September, 2023 at 10:30 A.M. at Aggarwal Sewa Sadan, D-48, Sctor-11, Faridabad 121006, (Haryana), to transact the business as mentioned in the Notice of AGM. The Notice of 31st AGM and Annual Report has been sent in electronic mode to

members whose e-mail addresses are registered with the Company or the Depository Participant(s). Physical copies of the same have been sent to all other Members at their registered address in the permitted mode.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide their members, the facility to cast their vote electronically on the resolutions set forth in the Notice of AGM. Mrs. Apoorva Singh, Practicing Company Secretary is appointed to scrutinize the remote e-voting and ballot voting process in a fair and transparent manner. The details as required under the aforesaid provisions are given hereunder:

Date and time of commencement of Remote E-voting: Saturday, 23 September

Date and time of end of Remote E-voting: Monday, 25 September 2023 (05:00 P.M)

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday, 19 September 2023, shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the

Company after the dispatch of Notice of AGM may obtain the Login ID and password by following the procedure as mentioned in theNotice of the AGM or sending a request at helpdeskevoting@cdslindia.com, investors@cenlub.in Voting through Remote E-voting shall not be allowed beyond 05.00 P.M. or

Monday, 25 September 2023. The E-Voting module shall be disabled by Centra Depository Services (India) Limited (CDSL) for voting thereafter. (vi) The facility of voting through ballot paper shall be made available at the venue

(vii) The Notice of 31st AGM and Annual Report is available on the Company's website at www.cenlub.in, under the link Investor Relations, and on CDSL website a viii) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the ix) For electronic voting instructions, Members may go through the instructions in

the Notice of 31st AGM and in case of any queries/grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs, and e-voting user manual for shareholders available at the HELP section o www.evotingindia.com or may write to helpdesk.evoting@cdslindia.com or contact CDSL e-voting helpdesk at 1800225533 or contact Mr. Punit Mittal Manager, M/s Beetal Financial & Computer Services (P) Ltd Beetal House, 3rd Floor,99 Madangir, Behind LSC, Near Dada Harshukhdas Mandir, New Delhi 110062, Email: beetal@ beetalfinancial.com, Ph. No.: 011-29961281-83 Result of the remote e-voting/voting at AGM through ballot paper shall be

declared on or before Thursday, 28th September 2023. The Result declared along with the Scrutinizer's Report shall be available on Company's Website at www.cenlub.in and communicated to the stock exchanges where the Company's shares are listed. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and rules made

thereunder read with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain Closed from Wednesday, 20 September 2023 to Tuesday 26 September 2023 (both days inclusive) for the purpose of the 31st AGM of the Company and determination of members. By Order of the Board

For Cenlub Industries Limited Ansh Mittal (Whole Time Director)

DIN: 00041986

STEL Holdings Limited (CIN: L65993KL1990PLC005811) Regd. Office: 24/1624, Bristow Road,

Willingdon Island, Cochin - 682003, Kerala Ph: 0484 6624335 Fax: 0484 - 2668024

Email: secretarial@stelholdings.com Website: www.stelholdings.com

NOTICE OF THE 33rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE(VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS(OAVM)

Notice is hereby given that the Thirty Third (33rd) Annual General Meeting of

STEL Holdings Limited will be held on Thursday, September 28, 2023 at

12:00 Noon (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual

Means("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013

and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No 10/2022 dated 28th December 2022, read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and all other applicable circulars issued by Ministry of (MCA Circulars) and Circular Affairs No.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 ("SEBI Circular") issued by Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the Notice of AGM which will be sent to members through email, separately. The deemed venue for the 33rd AGM shall be the Registered Office of the Company.

The notice of the AGM and the annual report for the Financial Year 2022-23, including the financial statements for the year ended March 31, 2023 will be sent by email only to members whose email id's are registered with the Company or with the Depository Participant (Depositories) in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular and is also being available on Company's website www.stelholdings.com and on the website of stock exchanges i.e www.nseindia.com and www.bseindia.com and as well as on the website of Central Depository Services (India) Ltd. i.e. www.evotingindia.com.

Members can join and participate in the meeting through VC/OAVM Facility. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting at the AGM for members holding shares in dematerialised mode, physical mode and for member who have not registered their email address is being provided in the notice of AGM. Further, Members who have not registered their e-mail addresses can also attend and vote by following the procedure being provided in the Notice of AGM.

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, login details for e-voting are being sent to the registered email address. In case the shareholders has not registered his/her/their email address with

the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed: a) In case of shares held in physical form, kindly submit your updation request in the prescribed Form ISR-1 (hosted on the website of Company and RTA) to our RTA, Link Intime India Private Limited.

b) In the case of Shares held in Demat mode, the shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and

The above information is being published for the benefit & information of shareholders and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

August 31, 2023

For **STEL Holdings Limited** Lakshmi P. S Company Secretary

Eris **ERIS LIFESCIENCES LIMITED** Registered Office: Shivarth Ambit, Plot No 142/2, Ramdas Road Off SBR,

Near Swati Bungalows, Bodakdev, Ahmedabad, Gujarat-380054 Email: complianceofficer@erislifesciences.com, Website: www.eris.co.in Tel: +91 79 6966 1000, Fax: +91 79 6966 1155, CIN: L24232GJ2007PLC049867 INFORMATION REGARDING

THE SEVENTEENTH ANNUAL GENERAL MEETING NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Seventeenth Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is

scheduled to be held on Monday, September 25, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of the members at the common venue. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 02/2021 dated January, 2021, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 2/2022 dated May 5, 2022, Circular No. 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred as "Relevant Circulars"), to transact the business, as set out in the Notice of AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM only. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies Act, 2013.

In Compliance with the Relevant Circulars, Electronic copies of the Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of AGM will also be available on the website of the Company at www.eris.co.in and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Link Intime India Private Limited ("LIIPL") https://instavote.linkintime.co.in being the agency appointed by the Company for providing e-voting and VC / OAVM facility for the AGM.

The Company is providing a remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through an e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of AGM. The instruction for joining the AGM are provided in the Notice of the

AGM. Members are requested to carefully read all the instructions detailed in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, Manner of casting vote through remote e-voting or e-voting during AGM. Manner of registering e-mail ID:

Members holding shares in electronic/demat form, please

Date: September 01, 2023

Place: Ahmedabad

update your email address with your depository participants. However, Members may temporarily register the same with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. M/s. Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/EmailReg/ Email Register.html on their website https://linkintime.co.in/ in the Investor Services tab by providing details such as Name, DP ID. Client ID. PAN, mobile number and e-mail address.

2. Members holding shares in physical form and who have not registered their email address may register the same with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. M/s. Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/EmailReg/ Email Register.html on their website https://linkintime.co.in/ in the Investor Services tab by providing details such as Name, Folio number, Certificate number, PAN, mobile number and email address and also upload the image of share certificate in PDF or JPEG format (upto 1 MB).

On submission of the above member detail, One Time Password (OTP) will be received by the Member which needs to be entered in the link for verification. The 17th AGM Notice will be sent to the shareholders holding shares

as on the cut-off date for the dispatch in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in due course. In case shareholders/ members have any queries regarding login / e-voting, they may send an email to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175.

> Milind Talegaonkar Company Secretary & Compliance Officer Mem. No. A26493

For Eris Lifesciences Limited



MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED CIN: L25999PN1973PLC182679

Regd Office: A 82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413 132 Tel: +91 02111 299061 Email id: compliance@modulex.in Website: www.modulex.in NOTICE OF 50th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the 50th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Tuesday, 26th September, 2023 at 12.30 p.m. through Video Conferencing. In accordance with the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 Dated 8th April, 2020

General Circular No 17/ 2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities Exchange Board of India, The Notice of AGM, Annual Report have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The dispatch of the notice of the AGM and Annual Report was completed on Thursday, 31 August, 2023. The notice of the AGM and annual report for the financial year 2022-23 will also be available on the Company's website at www.modulex.in, on the website of the Bombay Stock Exchange Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com. Members who did not receive the Annual Report, may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company and / or by sending an email to company.secretary@modulex.in.

INSTRUCTIONS FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date i.e. 19th September, 2023 are eligible to cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) provided by CDSL at www.evotingindia.com. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as

Business(es) and Special Business(es), as set out in notice of AGM will be transacted through voting by electronic means only. The remote e-voting period will commence at 9.00 a.m. on 25rd September, 2023 and will end at 5.00 p.m. on 25th September, 2023. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 pm on 26th September, 2023. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently. Members who have acquired shares after dispatch of notice of AGM and annual report but before the cut-off date, may obtain the USER

on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the Members are hereby informed that the Ordinary

ID and Password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or company.secretary@modulex.in . However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then you may use your existing USER ID and Password and cast their vote. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the AGM.

The procedure of electronic voting is available in the Notice of the 50th AGM as well as in the email sent to the Members by Purva Sharegistry (India) Private Limited. In case of any queries/grievances pertaining to e-voting may be addressed to Ms. Bhoomi Mewada, (Company Secretary and Compliance Officer) at the designated email ID: company.secretary@modulex.in or you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) section on website of Purva Sharegistry (India) Private Limited., Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt, J.R. Boricha Marg, Lower Parel (East) Mumbai-400011, Email ID: support@purvashare.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 19th September, 2023 to 26th September, 2023 (both days inclusive).

Manner of registering / updating email addresses

Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at company.secretary@modulex.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Members may write to company.secretary@modulex.in. Manner of joining the AGM

A facility to attend the AGM through VC / OAVM is available through the CDSL e-voting system at www.evotingindia.com. For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

> **Bhoomi Mewada Company Secretary And Compliance Officer**

financialexp.epap

Date: 31st August, 2023

Place: Mumbai

हिंदू प्रथा व परंपरा पुढे नेण्याचे काम ही सर्व मंडळी करतात : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

डोंबिवली, दि. ३१ (वार्ताहर) : आम्हा सर्वांना या सर्व पारंपरिक गोष्टींचा प्रचंड अभिमान आहे. आमच्या बरोबर असणारी ही सर्व मंडळी हिंदू सणउत्सव मोठया उत्साहात साजरा करताना दिसतात. खऱ्या अर्थाने ही प्रथा व परंपरा पुढे नेण्याचे काम ही सर्व मंडळी करत आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत म्हणाले. यावेळी अखिल कोकण विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष तानाजी परब, सचिव नंदिकशोर राणे, खजिनदार महेश राऊळ, महिला अध्यक्षा सरोज नेरुळकर, सहसचिव अतुल चव्हाण, राहुल साटम, संदीप सावंत, उमेश परब, उपाध्यक्ष हेमंत परब, अर्जुन परब, महिला संपर्कप्रमुख दिशा काटकर, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षा

परिणीती शिंदे, मुंबई शहर अध्यक्ष प्रमोद आंब्रे, कार्याध्यक्ष मनीष फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडीला सलामी दिली. दाभोळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, राजेश माने, कुडाळ तालुका अध्यक्ष दादा परब आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. व्यस्त कार्यक्रम असूनही या पारंपरिक खेळाचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.नारळी पौर्णिमेनिमित्त अखिल कोकण विकास महासंघाच्या माध्यमातून पारंपारिक खेळ नारळ फोडी आणि सराव दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पश्चिम विभागात गुप्ते रोडवर दहीहंडी बांधण्यात आली होती. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आवर्जून हजर होते. तळ कोकणात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळाला जातो. बुधवारी कोकणवासीय डोंबिवलीकरांनी या पारंपरिक खेळाचा आनंद लुटला. सराव दहीहंडी

ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L74999MH2003PLC141887

नोंदणीकृत कार्यालय : ५०१, पुजीत प्लाझा, पाम बीच रोड, सेक्टर ११,

के. स्टार हॉदेलच्या समोर, सीबीडी स्टेशनजवळ,

सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४, महाराष्ट्र

ईमेल आयडी : cs@dhruvconsultancy.in, वेबसाइट : www.dhruvconsultancy.in

देलेफॅक्स : +९१ २२ २७५७०७१०

२० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

त्रभासदांचे रजिस्टुर बंद करणे व ई-मतदान माहिर्त

सभेची सूचना (एजीएम) सोमवार, दि. २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. दि. २८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या

ामान्य सर्क्युलर अनुपालन जारी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याद्वारे जारी १४/२०२०, १७/२०२०

२०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व ०२/२०२२ दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व

मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ व २८ डिसेंबर, २०२२

अनुक्रमे (एकत्रितरित्या एमसी सर्क्युलर म्हणून) व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी) अनुसार

सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/

दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ व ५ जानेवारी, २०२३ अनुक्रमे (एकत्रितरित सेबी सर्क्युलर

न्हणून संदर्भित) सूचना पाठविली आहे व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट,

२०२३ रोजी सभसदांना ईमेल आयडी वर कंपनीच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट अर्थात लिंकइनटाईम इंडिया प्रायव्हेट

लिमिटेड (लिंकइनटाईम) व डिपॉझिटरीज वर नोंदणीकृत केली आहे. एजीएमची सूचना आवश्यक प्रत्यक्ष प्रत सदर

मसीए व सेबी सर्क्युलर यांच्यासह पाठविण्यात आली आहे. सूचना व २० वी एजीमचा अतिविशेष अहवाल कंपनीची

वेबसाइट <u>www.dhruvconsultancy.in</u> वा स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व

मूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन

आवश्यकता) विनिमयन २०१५ च्या विनियमन ४२ सहवाचन सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स कंपनीने

मंगळवार, दि. १९ सप्टेंबर, २०२३ ते सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान २० व्या

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत तरतुद अनुसार सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ सुधारित अनुसार व कंपनी

कायदा. २०१३ च्या विनियमन ४४ अंतर्गत व नियम यांच्या लाग तरतदीसह अनुपालन आयोजित केली आहे व

त्रभासदांना त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पार पाडण्याकरिता सूचनेमध्ये कॅपचर्ड केल्यानुसार ई–मतदानाच्या

नंबंधात सूचना व तपशील अनुसार विहित ठरावांवर एनएसडीएल द्वारे प्रदानित ई−मतदान सर्व्हिसेस/ सुविधांचे प्रदान

–मतदान रविवार, दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) बंद होईल. सदर कालावधीच्या

रम्यान कंपनीच्या सभासदांनी एजीएम सूचनेमध्ये निर्देशित बाबींवर ईलेक्ट्रॉनिकली दि. १८ सप्टेंबर, २०२३ अनुसार

निर्धारित तारखेस मतदान करावे. परोक्ष ई–मतदान एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता दि. २४ सप्टेंबर, २०२३ सायं.

५.०० वा. भाप्रवे अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई–मतदान सदर तारीख व वेळेपश्चात अकार्यतर करण्यात येईल.

नभासद एजीएमच्या तारखेस एजीएममध्ये त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडू शकतात व पुन्हा त्यांना मतदान करत

केवळ तेच सभासद जे सदर एजीएममध्ये आयोजित मतदान व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत करावे व एजीएमच्या दरम्यान

ई–मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. सभासद ज्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहन परोक्ष ई–मतदानाच्या मार्फत

मतदान केले आहेत व निर्धारित तारीखा अनसार मतदान मार्फत त्यांचे मतदान पार पाड शकतात. एखादी व्यक्ती सदर

एखादी व्यक्ती जर कंपनीची सभासद बनू इच्छित आहे त्यांनी सूचनेची पाठवणी कंपनी करेल व सूचनेमध्ये प्रदानित युजर

जर तुम्हाला कोणतेही तक्रार वा शंका असल्यास तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व

-मतदान मॅन्युअल वरील <u>www.evoting.nsdl.com</u> वरील डाउनलोड सेक्शन अंतर्गत उपलब्ध भागधारव

प्रांच्याकरिता युजर मॅन्युअल पाहावे वा टोल फ्री क्रमांक ०२२–४८८६ ७००० एवं ०२२–२४९९ ७००० वर संपर्व

ध्रव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेडकरित

तन्वी दी. औती

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०७६१८८७८

मॅक्टच्या तरतूदी अंतर्गत विस्तृत अहवाल नियम व विनियमन सभासंदाना खालीलप्रमाणे सूचित केले आहे

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२२/६२

मूचना याद्वारे देण्यात येते की, ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सभासदांची २० वी वार्षिक सर्वसाधान

मुचनेमध्ये वितृत अहवालवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे

सीआयआर/पी/२०२१/११

र्जीएमच्या हेतुकरिता बंद राहील.

ईलेक्टॉनिक स्वरूपातील मतदान

येणार नाही.

ठिकाण : मंबर्ड

यावेळी चव्हाण म्हणाले, ही लोकं संघटनेच्या माध्यमातून अनेक विषयाला प्राधान्य देत असतात. कोकणातील रेल्वे गाड्यांना दिवा थांबा मिळावा यासाठी अनेक वर्षे सह्यांची मोहीम केली. वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात जाऊन कार्य केलं. त्यामुळे कोकणातील रेल्वे गाड्या दिवा स्थानकात थांबा मिळत आहेत. अखिल कोकण विकास महामंडळ गेली १८ वर्षे कोकणातील पारंपारिक खेळ नारळ वाढवीने नारळी पौर्णिमेच औचित्य साधून करत आहे. पारंपारिक खेळ पहाण्यासाठी कोकणवासीयांनी खुपच गर्दी केली होती. यावेळी राजेश कदम, डॉ. सर्वेश सावंत, रामचंद्र परब, सुरेश पवार आदी उपस्थित होते.



सीआयएन : L32201MH1988PLC152404

नोंदणीकृत कार्यालय : ४२१, मेकर चेंबर ५, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. ईमेल : microse@rediffmail.com

मायक्रोज इंडिया लिमिटेड

दूर. क्र. ०२२-२२८२४९८१

कंपनीच्या ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २५ सप्टेंबर, २०२३ रोजी ३,०० वा. कंपनीच्य नोंदणीकत कार्यालय पत्ता ४२१. मेकर चेंबर. ५. निरमन पॉर्डेंट. मंबई ४०० ०२१ येथे सचनेच्या एजीएमच्य तिकाणी कंपनीच्या विनीय वर्ष अर्थार ३१ मार्च २०२३ अर्थार कंपनीच्या वेबमाइट वर उपलब्ध आहे

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्र व कंपनीचे शेअर ट्रानसफर बक्स दि. १८ सप्टेंबर, २०२३ ते २४ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतकरिता बंद राहिल.

सर्व सभासदांना सचित करण्यात येते की.

१. एजीएमची सूचना व विशेष अहवाल व) सामान्य व्यवसाय ईलेक्ट्रॉनिक मीन्स) द्वारे मतदाना मार्फत व्यवहार करण्यात येत आहे

२. ई-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ (स. ९.०० वा.) सुरु होईल

३. ई-मतदानाची अंतिम तारीखा रविवार, दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) होत

. परोक्ष ई–मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात दि. १८ सप्टेंबर, २०२३ रोजी अकार्यरत करण्यात येईल. कंपनी (व्यवसथापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १० अंतर्गत व सेबी सर्क्युलर अनुसार सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या अनुसार सर्क्युलर सेबी क्र सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२०/२४२ दि. ०९ डिसेंबर, २०२० अनुसा

एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहावे परंतू त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही व एजीएमच्या ठिकाणी नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत करावे. परोक्ष ई-मतदानाकरिता प्रक्रिया व अर्ज :१. डिमॅट स्वरूपात वैयक्तिक सभासर शेअर्स धारक २. सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील धारक व गैर-वैयक्तिक सभासद (प्रत्यक्ष वा) डिमॅट स्वरूपातील

सभासद जे त्यांचे परोक्ष ई–मतदान करणार आहेत त्यांनी ई–मतदान पूर्वी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

शेअर्स) यांना एजीएमची सूचना प्रदान केली आहे.

उ. वयातक मानवारक पाना आतमूता वारक डिपाझटरा अवात एनएसडाएस व साडाएसराए माकत संबंधात तांत्रिकी जारी करावी.		
लॉगीन टाईप	हेल्पडेस्क तपशील	
एनएसडीएल सह प्रतिभूती	एनएसडीएल हेल्पडेस्क संबंधात evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी व टोल फ्री क्रमांक १-८००-१०२०-९९० व १-८००-२२४-४३० वर संपर्क साधावा.	
सीडीएसएल सह प्रतिभूती	सीडीएसएल हेल्पडेस्क संबंधात helpdesk.evoting@cdsl.	

सभासद सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे व त्यांचे मतदान एजीएमच्या दरम्या \hat{s} -मतदान प्रणाली मार्फत सक्षम असलेल्या मे. बिगशेअर सर्व्हिसेस पा. लि. (ईमल $\inf O(a)$ bigshareonline.com) वर करावे.

०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क साधावा.

com वर विनंती पाठवाबी व टोल फ्री क्रमांक ०२२-२३०५८७३८ व

एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता विस्तृत तपशील व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत व एजीएमच्या ठिकाण परोक्ष ई–मतदान/ ई–मतदानामध्ये मतदान करणे व एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित अन्य तपशील, माहिती पाहावी. सभासदांनी कृपया सदर काळजीपूर्वक वाचावे

र. सभासदांनी त्यांचे मतदान परोक्ष ई–मतदान मार्फत सभेमध्ये उपस्थित राहावे व मतदान अधिकार पा

न्नी. एखादी व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सएफर एजन्ट मध्ये उपलब्ध नसेल तर निर्धाी तारीखा अनुसार ई-मतदान सुविधा प्राप्त करावी व एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर मार्फत करावे. २०. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.microseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

.१. जर कोणतीही चौंकशी/ तक्रार मतदान संबंधात असल्यास ईलेक्टॉनिक स्रूपात सभासद/ लाभाथ मालक यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :

श्री. श्याम संदर अगरवाल

संचालक

पत्ता : ४२१, मेकर चेंबर, ५, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. ईमेल आयडी : microse@rediffmail.com दूर. ०२२-२२८२४९८१

ठिकाण : मुंबई संचालक मंडळाच्या आदेशान्व

दि. ०१.०९.२०२३ अधिक माहितीकरिता कपया

www.bseindia.com/ www.microseindia.com मायक्रोज इंडिया लिमिटेडकरित

श्री. श्याम सुंदर अगरवाल ला भेट द्यावी. संचालव

ट्रेड कॉर्नर, साकीनाका, जंक्शन अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०७२

फोन नं. २८५२०३६९/८७१४. फॅक्स - २८५२४५००

Email. recovery@sdcbank.in

कर्जदार मे. श्री. बालाजी **डंग्पेक्स (प्रो. श्री. रजत सरेश अगरवाल)** यांनी दि साहेबराव देशमख को-ऑप. बँक

लि. यांजकडन घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यामळे बँकेने संपूर्ण कर्ज वसलीसाठी दाखल केलेल्य

दाव्यांमध्ये मा.उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा), यांनी महाराष्ट्र सहकारी

संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये **दि. ०१.०३.२०१६** रोजी दिलेल्या कर्जवसूली

आयुक्त व विशेष निबंधक को- ऑप. सोसा. महाराष्ट्र शासन, पुणे यांजकडुन मला प्राप्त झालेल्या अधिकारा

अधिन राहुन कर्ज वसुली कामी जप्त केलेली खालील वर्णनाची माहित झालेली **मालमत्ता मा. जिल्हा दंडाधिकारी,**

ठाणे यांच्या दि. ०१.०३.२०१९ च्या आदेशान्वये **मा. मंडळ अधिकारी, कोलशेत, ठाणे** यांजकडून **दि**.

०७.०२.२०२३ रोजी प्रत्यक्ष ताबा बँकेस मिळाला आहे तरी सदरह मालमत्ता " जेथे आहे तेथे " आणि "जशी

स्थावर मालमत्ता / मिळकतीचे तपशील

मिळकतीचा तपशील/ क्षेत्रफळ

फ्लॅट क्र. ७०२, ब्रम्हांड फेज-४, को-

ऑप. हौ. सोसायटी लि., ७वा मजला

बिल्डींग नं. सि-४, कोलशेत,

घोडबंदर रोड, ठाणे (प)-४००

एरिया :- ५७० स्क्वे. फट कारपेट

उपरोक्त मालमत्ता हि श्री. रजत सुरेश

अगरवाल (प्रो. मे. श्री. बालाजी

इंम्पेक्स) यांच्या मालकीची आहे.

मिळकत / मालमत्ता " जेथे आहे तेथे " आणि "जशी आहे त्या स्थितीत " या तत्वावर विकण्यात येईल

विक्रीच्या अटी व शर्तीसह निविदा प्रपत्रे **दि. ०१.०९.२०२३ ते ३०.०९.२०२३** पर्यंत मुख्य

कार्यालयात **सकाळी १०.०० ते सांय.५.००** च्या दरम्यान उपलब्ध होतील. निवदा प्रपत्राचे शुल्क र

निविदा पत्रांसोबत जोडलेल्या अटी आणि शर्ती मान्य झाल्यानंतर संपूर्ण लिहिलेली निविदा प्रपत्रे स्वपत्त्याच

लिफाफ्यावर मोहोरबंद करण्यात यावीत त्यासोबत अनामत रक्कम रू. १,००,०००/- ची पे ऑर्डर /

डिमांड ड्राफ्ट **''दि साहेबराव देशमुख को-ऑप. बँक लि.''** च्या नावाने काढण्यात यावा किंवा एन ई.एफ.टी

किंवा आर. टी.जी.एस व्दारे पुढीलप्रमाणे दिलेल्या तपशीलानुसार दि साहेबराव देशमुख को-ऑप. बँक लि. च्या

नावे (IDBI Bank Ltd., Kalbadevi Br. A/c No. १००१०२०००७२६४५, IFSC

Code:- IBKL ०००० १००) जमा करावेत आणि निवीदा प्रपत्रे दि. ३०.० ९.२०२३ रोजी सायं

४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी (सुट्टीचे दिवस वगळता) बँकेच्या वरील पत्त्यावर मुख्य कार्यालयात के. वाय

सदरील मिळकत **दि. १५.०९.२०२३ रोजी दु. १२.३० ते दु. ३.३०** या वेळेत निरीक्षणासाठी

'' **मे. श्री. बालाजी इंम्पेक्स (प्रो. श्री. रजत सुरेश अगरवाल) खरेदी निविदा ''** असा उल्लेख मोहरबंद

प्राप्त झालेल्या मोहरबंद निविदा **दि. ०३.१०.२०२३ रोजी सकाळी ११.००** वाजता वरील पत्त्यावर

टेंडर भरणाऱ्यांच्या उपस्थितीत उघडल्या जातील. काही कारणास्तव सदरील दिवशी टेंडर्स उघडली न गेल्यास

ज्याची निविदा स्विकत झालेली आहे त्यांनी मालमत्तेची / मिळकतीची ठरलेल्या विक्री किमतीच्या १५% रक्कम

त्वरीत म्हणजे दि. ० ३.१ ०.२ ० २ ३ रोजी भरणे आवश्यक आहे व बाकी ८५% रक्कम १ महिन्याच्य

आत **दिनांक ०१.११.२०२३ रोजी संध्या. ४.००** वाजेपर्यंत भरावयाची आहे.जर स्विकत

खरेदीदाराने संपूर्ण रक्कम ठरलेल्या वेळी भरली नाही तर टेंडर बरोबर भरलेली अनामत रक्कम तसे

सदर विक्री / लिलाव आपल्या नावे कायम न झाल्यास आपण भरलेली अनामत रक्कम परत केली जाईल. तसेच

यशस्वी खरेदीदार यांनी खरेदी रकमेच्या १% टि.डी. एस (आयकर) रक्कम भरणे आवश्यक आहे (आयक

नं. २६ क्य.बी ऑनलाईन भरणे आहे. आयकर खात्यामध्ये ि.डी एस भरल्याची पावती/ प्रमाणपत्र बॅकेस साव

/कॉर्पोरेशन /सरकारी/ निमसरेकारी /स्टॅम्प डयुटी संबंधीचे देणे / सेल्स टॅक्स / इन्कम टॅक्स / वेल्थ टॅक्स. विज

बिल आणि मालमत्तेवरील इतर देय रकमेबाबतची माहिती मालमत्ता खरेदीदाराने स्वतः घेऊन सदरहू देणे

रक्कम मालमत्ता खरेदीदाराने स्वतः भरावयाची आहे. कोणत्याही परिस्थितीत वसली अधिकारी/बँक सर्दरील

भिमराव कोंडीबा मानकुमरे

१०. टेंडर फॉर्म घेतल्यानंतर सदरील मालमत्तेसंबंधी/ मिळकती संबंधीचे / सोसायटीचे देणे / बिल्डर्स देणे

कायदा १९४-१-ओ स्पर्ये ५०.००.०००/- अथवा त्यापेक्षा जास्त रकमेवर) तसेच सदरचा आयकर फॉर्म

सी. कागदपत्रासह (पॅन कार्ड, आधार कार्ड, घराचे विज बिल, भाडे पावती) जमा करण्यात यावे

पुढील तारखेची सुचना देऊन त्या दिवशी उपस्थितांसमक्ष टेंडर्स उघडली जातील.

राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीला आलेली निविदा / ऑफर्स विचारात घेतली जाणार नाही

देय रक्कम आणि इतर चार्जेस भरणार नाही, अथवा त्याबाबत उत्तरदायी असणार नाही

११. टेंडर्स मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत.

शिक्का

त्यानंतर भरलेली पार्ट रक्कम बँक जप्त (Forfeit) करील.

(Upset Price)

रू. ६८,६८,५००/

आहे त्या स्थितीत '' या तत्वानुसार जाहीर विक्रीसाठी मोहरबंद निवदा मागविण्यात येत आहेत.

कर्जदार, जामिनदार आणि

शिल्लक कर्ज रक्कम

मे. श्री. बालाजी इंम्पेक्स

जामीनदार

(प्रो. श्री. रजत सुरेश अगरवाल)

१. मे. मानव इस्पात इन्डस्ट्रीज

२.मे. रजतस्टील इंडस्ट्रीज

(प्रो. श्री. भरत संतोषकुमार गोयल)

(प्रो. श्री. सुरेश गंगाराम अग्रवाल)

शिल्लक कर्ज LAABN-१३००११

लिफाफ्यावर करण्यात याव

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०१.०९.२०२३

रू.३,४६,४०,६२९/- (as or

३१.०७.२०२३ + पुढील व्याज आणि इतर देय

१००/- आहे. (अधिक १८% जी.एस.टी)

दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३

हेतुकरिता एजीएमच्या सूचनेमध्ये निर्धारित तारीख अनुसार सभासद नसेल.

धावा वा cs@dhruvconsultancy.in वर विनंती पाठवावी.

आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया त्यांनी निर्धारित तारीखा अनुसार पाहावी.

ट्रेड कॉर्नर, साकीनाका, जंक्शन अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०७३

फोन नं. २८५२०३६९/८७१४. फॅक्स – २८५२४५००

कर्जदार मे. रजत स्टील इन्डस्ट्रीज (प्रो. सुरेश गंगाराम अगरवाल) यांनी दि साहेबराव देशमुख को-ऑप बँक लि. यांजकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यामळे बँकेने संपूर्ण कर्ज वसलीसाठी दाखल केलेल्या ज्ञव्यांमध्ये **मा.उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा),** यांनी **महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१** अन्वये **दि. ०१.०३.२०१६** रोजी दिले व म.स.सं.अ.१९६० चे कलम १५६ आणि म.सं.संस्था नियम १०७ नुसार मा. अप्पर आयुक्त व विशेष निबंधक को- ऑप. सोसा. महाराष्ट्र शासन, पुणे यांजकडुन मला प्राप्त झालेल्या अधिकारास अधिन राहुन कर्ज वसुली कामी जप्त केलेली खालील वर्णनाची **माहित झालेली मालमत्ता मा. जिल्हा दंडाधिकारी, ठाणे यांच्या दि.** ०५.०३.२०२१ च्या आदेशान्वये मा. मंडळ अधिकारी / तलाठी कोलशेत, ठाणे यांजकडुन दि. ०२.०३.२०२३ रोजी प्रत्यक्ष ताबा बँकेस मिळाला आहे तरी सदरहु मालमत्ता '' जेथे आहे तेथे '' आणि ''जशी आहे त्या स्थितीत '' या तत्वानुसार जाहीर विक्रीसाठी मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

स्थावर मालमत्ता / मिळकतीचे तपशील

कर्जदार, जामिनदार आणि	मिळकतीचा तपशील/ क्षेत्रफळ	हातची किंमत	
शिल्लक कर्ज रक्कम		(Upset Price)	
मे. रजत स्टील इन्डस्ट्रीज	फ्लॅट क्र. ७०१, ब्रम्हांड फेज-४, को-	रू. ६८,६८,५००/-	
(प्रो. सुरेश गंगाराम अगरवाल)	ऑप. हौ. सोसायटी लि., ७वा मजला,		
जामीनदार	बिल्डींग नं. सि-४, कोलशेत,		
१. मे. मानव इस्पात इन्डस्ट्रीज	घोडबंदर रोड, ठाणे (प)-४००		
(प्रो. श्री. भरत संतोषकुमार गोयल)	६०७.		
१) मे. भव्य स्टील्स	परिया :- ५७० स्क्वे. फूट कारपेट		
(प्रो. श्री. समीर गंगाराम अगरवाल)	उपरोक्त मालमत्ता हि श्री. सुरेश		
शिल्लक कर्ज LAABN-१३०००९ &	गंगाराम अगरवाल		
LAABN-१३००१२)			
एकुण रू ९,४३,९७,०८६/- (as on	यांच्या मालकीची आहे.		
३१.०७.२०२३ + पढील व्याज आणि इतर देय			
खर्च)			

अटी व शर्ती :

मिळकत / मालमत्ता '' जेथे आहे तेथे '' आणि ''जशी आहे त्या स्थितीत '' या तत्वावर विकण्यात येईल. विक्रीच्या अटी व शर्तीसह निविदा प्रपत्रे **दि. ०१.०९.२०२३ ते ३०.०९.२०२३** पर्यंत मुख्य

कार्यालयात **सकाळी १०.०० ते सांय.५.००** च्या दरम्यान उपलब्ध होतील. निवदा प्रपत्राचे शुल्क रू १००/- आहे. (अधिक १८% जी.एस.टी) निविदा प्रत्रांसोबत जोडलेल्या अटी आणि शर्ती मान्य झाल्यानंतर संपूर्ण लिहलेली निवदा पुपत्रे स्वपत्त्याच्य

लिफाफ्यावर मोहोरबंद करण्यात यावीत त्यासोबत अनामत रक्कम ੌक. १,००,०००/- ची पे ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट "दि साहेबराव देशमुख को-ऑप. बँक लि." च्या नावाने काढण्यात यावा किंवा एन ई.एफ.टी किंवा आर. टी.जी.एस व्दारे पढीलप्रमाणे दिलेल्या तपशीलानसार दि साहेबराव देशमख को-ऑप. बँक लि. च्या नावे (IDBI Bank Ltd., Kalbadevi Br. A/c No. १००१०२०००৩ ? ছ ४५, IFSC Code:- IBKL ०००० १००) जमा करावेत आणि निवीदा प्रपन्ने दि. ३०.० ९.२०२३ रोजी सायं. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी (सुट्टीचे दिवस वगळता) बँकेच्या वरील पत्त्यावर मुख्य कार्यालयात के. वाय. सी. कागदपत्रासह (पॅन कार्ड, आधार कार्ड, घराचे विज बिल, भाडे पावती) जमा करण्यात यावे

सदरील मिळकत दि. १५.०९.२०२३ रोजी दु. १२.३० ते दु. ३.३० या वेळेत निरीक्षणासाठी

" मे. रजत स्टील इन्डस्ट्रीज (प्रो. सुरेश गंगाराम अगरवाल) खरेदी निविदा " असा उल्लेख मोहरबंद

प्राप्त झालेल्या मोहरबंद निविदा **दि. ०३.१०.२०२३ रोजी सकाळी ११.००** वाजता वरील पत्त्याव टेंडर भरणाऱ्यांच्या उपस्थितीत उघडल्या जातील. काही कारणास्तव सदरील दिवशी टेंडर्स उघडली न गेल्यास पुढील तारखेची सुचना देऊन त्या दिवशी उपस्थितांसमक्ष टेंडर्स उघडली जातील

ज्याची निविदा स्विकृत झालेली आहे त्यांनी मालमत्तेची / मिळकतीची ठरलेल्या विक्री किमतीच्या १५% रक्कम त्वरीत म्हणजे दि. ० ३ . १ ० . २ ० २ ३ रोजी भरणे आवश्यक आहे व बाकी ८५% रक्कम १ महिन्याच्य आत दिनांक ०१.११.२०२३ रोजी संध्या. ४.०० वाजेपर्यंत भरावयाची आहे.जर स्विकृत खरेदीदाराने संपुर्ण रक्कम उरलेल्या वेळी भरली नाही तर टेंडर बरोबर भरलेली अनामत रक्कम तसेच त्यानंतर भरलेली पार्ट रक्कम बँक जप्त (Forfeit) करील.

सदर विक्री / लिलाव आपल्या नावे कायम न झाल्यास आपण भरलेली अनामत रक्कम परत केली जाईल. तसेच राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीला आलेली निविदा / ऑफर्स विचारात घेतली जाणार नार्ह यशस्वी खरेदीदार यांनी खरेदी रकमेच्या १% टि.डी. एस (आयकर) रक्कम भरणे आवश्यक आहे (आयकर

कायदा १९४-१-ओ रूपये ५०,००,०००/- अथवा त्यापेक्षा जास्त रकमेवर) तसेच सदरचा आयकर फॉर्म नं. २६ क्यु.बी ऑनलाईन भरणे आहे. आयकर खात्यामध्ये टि.डी एस भरल्याची पावती/ प्रमाणपत्र बॅकेस सादर करणे आवंश्यक आहे याची नोंद घ्यावी.

टेंडर फॉर्म घेतल्यानंतर सदरील मालमत्तेसंबंधी/ मिळकती संबंधीचे / सोसायटीचे देणे / बिल्डर्स देणे /कॉर्पोरेशन/सरकारी/निमसरेकारी/स्टॅम्प डयुटी संबंधीचे देगे/सेल्स टॅक्स/इक्स टॅक्स / वेल्थ टॅक्स, विज बिल आणि मालमत्तेवरील इतर देय रकमेबाबतची माहिती मालमत्ता खरेदीदाराने स्वतः घेऊन सदरहू देणे रक्कम मालमत्ता खरेदीदाराने स्वतः भरावयाची आहे. कोणत्याही परिस्थितीत वसली अधिकारी/बँक सर्देरील देय रक्कम आणि इतर चार्जेस भरणार नाही, अथवा त्याबाबत उत्तरदायी असणार नाही १ १. टेंडर्स मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत.

भिमराव कोंडीबा मानकुमरे दिनांक: ०१.०९.२०२३ वसली अधिकारी

फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : L65990MH1984PLC032403

नोंदणीकृत कार्यालय : २०२/ए, २ रा मजला, ट्रेड वर्ल्ड, डी विंग, कमला मिल्स कंपाउंड, एस. बी. मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई ४०० ०१३.

दूर. क्र. : ०२२-४२४४१२०० ई-मेल आयडी : finkurvefinancial@gmail.com

३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचन सचना याद्वारे देण्यात येत आहे की. फिनकरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सभासदांची

३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. २.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित करण्यात येत आहे. मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर समवेत सामान्य सर्क्युलर समवेत

अनुपालन सामान्य सर्क्युलर १०/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ अनुसार एजीएमच्या सुचनेची सॉफ्ट प्रत वार्षिक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी, २०२३ अनुसा सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (यापुढे सर्क्युलर म्हणून संदर्भित) व सर्व अन्य ला कायदा अनुसार सभेच्या सुचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केला आहे वरील सर्क्युलर अनुसार ईलेक्ट्रॉनिक प्रत व सूचनेची एजीएम व वार्षिक अहवाल २०२२-२३ ची सूचना सन् सभासदांना दि. ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी भागधारक यांना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडीवर कंपनी डिपॉझिटरीी पार्टिसिपंटस (डीपी) यांच्यासह पाठवली आहे. भागधारक जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअ धारक आहेत त्यांना सभासद जे ईलेक्टॉनिक फॉर्ममध्ये शेअर्स धारक असल्यास त्यांनी सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत अद्ययावत करावे व कंपनीची वेबसाइटअर्थात <u>www.arvog.com</u> व बीएसई लिमिटेड अर्थात <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे.

कंपनीने त्यांच्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे प्रदानित ई–मतदान सर्व्हिसेस मार्फत व्यवहार करण्यांकरिता व्यवसाय व ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत द्वारे मतदानाचे त्यांचे हक्क बजावण्याची सुविधा प्रदान केली आहे. ई-मतदान कालावधीची सुरुवात मंगळवार, दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी स. ९.०० वा. होत आहे व गरुवार. दि. २८ सप्टेंबर. २०२३ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे. ई-मतदान मोड्युल गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० नंतर बंद करण्यात येईल. य व्यतिरिक्त, कंपनी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानाच्या सुविधेकरिता प्रदान करत आहे. मतदान हक सभासदांद्वारे इक्विटी शेअर्सचे क्रमांक अनुसार शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ रोजी बजावण्यात येतील. सभासद सदरकरिता मतदान ईलेक्ट्रॉनिकली करण्यास सक्षम असतील तर त्यांना तारखेनुसार शेअर्स धारक असावे लागेल. ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचनेमध्ये ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रिया उपलब्ध आहे. जर कोणत्याही चौंकशीकरिता ई-मतदान संबंधात तुम्ही फ्रिक्वेंटली आस्क क्वेस्चन (एफएक्यूज) www.evoting.nsdl.com वा हेल्पडेस्क क्र. ०२२-२४९९ ४६०० वर संपर्क साधू शकता.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांकरित

ठिकाण : मुंबई दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२३

अध्यक्ष (डीआयएन : ००२३०७२५)

सही/-

केतन कोठार्र

फिल्ट्रा कन्सलटन्ट्स ॲन्ड इंजिनीअर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : डब्ल्यू–२७, टी ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी, हवेली, पुणे ४११ ०२६ दूर. क्र. ८४४६२९४००२/८४४६२९४००३ ई-मेल : dir@filtra.in वेबसाइट : www.filtra.in सीआयएन : L41000PN2011PLC209700

१२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

बुक क्लोजर व ई-मतदान माहिती।

सूचना याद्वारे देण्यात येते की, **फिल्ट्रा कन्सलटन्ट्स ॲन्ड इंजिनीअर्स लिमिटेड** यांच्या सभासदांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर अनुसा ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत पाठविला आहे व सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दि. ०५ मे, २०२२ सहवाचन सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१, २०/२०२०, १७/२०२० व १४/२०२० दि. १३ जानेवारी, २०२१ ०५ मे, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०८ एप्रिल, २०२० (एकत्रितरित्या **एमसीए सर्क्युलर्स** म्हणू संदर्भित) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी **सर्क्युलर सेबी** क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी२ सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जोनवारी, २०२१ अनुसार सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआआर/पी/२०२०/७९ दि. १३ मे, २०२२ अनुसार सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५– कोव्हिड महामारी (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलस म्हणू-

संदर्भित) द्वारे जारी व सदर एजीएम गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी / रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरॲन्डटीए) यांच्यासह नोंदणीकरण करावे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात www.filtra.in वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइ बीएसई लिमिटेड व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड<u>www.bseindia.com</u> वर अनुक्रमे उपलब्ध आहे. एजीएमची सूचना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड वेबसाइट (एनएसडीएल www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. सभासद परोक्ष ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्षा भागीदारी मिळविण्याकरिता सभासद ज्यांचे नाव एजीएमच्या सूचनेमध्ये पाठवणी पूर्ण झाली नाही त्यांचे संबंधित सर्क्युलर्स यांच्या अंतर्गत ईमेल आयडीच्या नोंदणीकरणाकरिता कंपनीच्या त्यांच्या रजिस्टर

ट्रान्सफर एजन्ट्स अनुसार कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत उपस्थित राहू शकतात. सर्व दस्तावेजांची ईलेक्ट्रॉनिक प्रत एजीएमची सूचना पाहावी व १२ व्या एजीएमच्या तारखेपासून सर्क्युलेशन तारखेपासून सभासद बिना मूल्याच्या ईलेक्ट्रॉनिकली पडताळणी करावी. सभासद यांनी सदर दस्तावेज ईमेल <u>cs@filtra.in</u> पाठवाावा.

एजीएमच्या दरम्यान एजीएम व ई-मतदान पूर्व परोक्ष ई-मतदानाकरिता माहिती :

उनेमध्ये विहित एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई–मतदान व मतदानाकरिता विस्तत प्रक्रिय

सभासंदाना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडीवर लॉगीन क्रेडेंशिअल व पासवर्ड तपशील पाठवाव कोणत्याही चौकशीकरिता/ तक्रारीकरिता कृपया Frequently Asked Questions (FAQ) वर भागधारकांना व ई-मतदान युजर मॅन्युअल भागधारक यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे व डाउनलोड सेक्शन अंतर्गत तसेच टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९

७००० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. ऱ्या व्यक्तींना ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदानाकरिता सुविधांसह तपशील पाहावा : संपर्क कु. प्राजक्ता पावले यांना ईमेल आयडी evoting@nsdl.co.in दूर. क्र. ०२२-४८८६ ७०००

व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स अनुसार एजीएम व वार्षिक अहवालाच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत सभासदांन पाठविण्यात येईल. एखाद्या व्यक्तीने कंपनीचे सभासद असून सभेच्या सूचनेची पाठवणी प्राप्त केली आहे व

शेअर्स धारक आहेत अशांनी निर्धारित तारीख अनुसार दि. शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं ५.०० पूर्वी अनुसार यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता विस्तृत प्रक्रिया कंपनीची वेबसाइट व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड वेबसाइटवर उपलब्ध आहे. जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक आहेत अशांना फोलिओ क्र.. भागधारकाचे नाव. शेअ

सर्टिफिकेट (पुढील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) cs@filtra.in ईमेल द्वारे सादर करावी ही विनंती. डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल - १६ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल - १६ डिजीट

डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर कॉपी वा स्थायी खाते अहवाल, पॅन (सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत वा पॅन कार्ड). आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या मेल आयडी वा आरटीए ईमेल आयडी cs@filtra.in वर ईमेल करावा. pपया नोंद घ्यावी की, ईमेल आयडीचे नोंदणीकरण करण्याकरिता तात्काळ एजीएमपर्यंत एजीएमची सूचन

गठविण्याच्या हेतुकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करपावा. स्थायी नोंदणीकरण/ वैधता/ ईमेल आयडीचे अपडेट करण्याकरिता कृपया आरॲन्डटीए मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत शेअर्सचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स द्वारे सादर करावे. जर सभासद यांनी आधीच एनएसडीएल द्वारे ई–मतदान प्लॅटफॉर्म मार्फत नोंदणीकरण केले असेल तर

त्यांनी विद्यमान पासवर्ड लॉगीन करावे.

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्य विनियमन ४४ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविध (परोक्ष ई-मतदान) सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याकरि। आयोजित केले आहे व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स व सभासदांचे रजिस्ट्रर शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अनुपालन व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम व सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्स सामान्य सभा (एसएस–२) यांना कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या संस्थेद्वारे जारी केले आहे व कंपनीस ईलेक्ट्रॉनिकली ठिकाणाहून परोक्ष ई-मतदान एजीएमच्या सूचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा हक्क कंपनीने एजीएमच्या व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. कंपनीने ई–मतदा सुविधा १२ व्या एजीएमच्या प्लॅटफॉर्मवर प्रदानित केली आहे.

ई-मतदान अनुसूचीचा तपशील खालीलप्रमाणे : १. ई–मतदानाच्या हेतुकरिता निर्धारित तारीख : शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर, २०२३

सूचनेची पाठवणी पूर्तता तारीखा : गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट, २०२३ ई-मतदानाची सुरुवातीची तारीख व वेळ मंगळवार, दि. १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा.

. ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ : गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा.

सर्व भागधारक यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता : परोक्ष ई-मतदान गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यतर करण्यात येईल.

परोक्षा ई-मतदान मोड्युल मतदानाकरिता ब्लॉक्ड/ अकार्यरत करण्यात येईल.

सभासद परोक्षा ई-मतदानाच्या मार्फत मतदान हक बजावू शकतात व त्यानंतर सामान्य सभेमध्ये सहभा होउ शकतात व त्यानंतर मतदान हक बजावू शकत नाहीत.

कंपनी ई–मतदानामार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ई–एजीएम दरम्यान उपस्थित राहू शकतात व परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान करू शकत नाहीत. भागधारक ज्यांनी मतदान केलेले नाहीत ते ई-मतदा मार्फत एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान हक बजावू शकतात.

सभासद निर्धारित तारीखा अनुसार शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर, २०२३ रोजी १२ व्या एजीएमच्या सूचनेम ध्ये टीप्समध्ये निर्देशित विहित प्रक्रिया अनुसार परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करावी व त्यानंतर सदर सूचनेमध्ये मतदान करू शकत नाहीत.

(मो. क्र. ८६९२९२६१२२) वसली अधिकारी (म.स.सं.अ.१९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) दि साहेबराव देशमुख को- ऑप. बँक लि.

(मो.क्र.८६९२९२६१२२) (म.स.सं.अ.१९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) दि साहेबराव देशमुख को- ऑप. बँक लि.

दि. ३१ ऑगस्ट, २०२३

फिल्ट्रा कन्सलटन्ट्स ॲन्ड इंजिनीअर्स लिमिटेडकरिता ठेकाण : मुंबई

केतन भुपेंद्र खांत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०३५०६१६

|||| Change Of Name HAVE CHANGED MY NAME FROM BADGOTYA **ADESH** BALMUKUND

AADESH BALMÚKUND

BADGOTYA (Aadhar card

name) AS PER AFFIDAVIT.

मध्य रेल्वे रेलनेट/ कम्प्युटर नेटवर्किंग ची तरतूद

व अन्य किरकोळ दूरसंचार कार्य

निविदा सूचना क्र. DR.N.C.S&T. Tender.2023.08 दि. २४.०८.२०२३ उपमुख्य संकेत व दूरसंचार अभियंता (बांधकाम), टिळक ब्रिजजवळ, मध्य रेलवे, दादर, मुंबई ४०० ०२८ हे भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने व त्यांच्याकरिता खालील कामांकरिता निविदा मागवीत आहेत. कामाचे विवरण व त्यांचे ठिकाण : मध्य रेल्वेच्या मंबई विभागा ध्ये लाँग डिस्टन्स व उपनगरीय ट्राफिकच्या गुड्स यार्ड व एकत्रीकरण यांच्या युनिफीकेशन सह कल्याण यार्ड मध्ये विविध ठिकाणी रेलनेट/ कम्प्युटर नेटवर्किंग व अन्य किरकोळ दूरसंचार कार्य यांची तरतूद. कामाचे अंदाजित मूल्य रु. ७,३३,२७,६२५.८४, बोली सुरक्षा रु. ५,१६,६००.००, निविदा बंद होण्याची तारीखा व वेळ : दि. २६.०९.२०२३ रोजी ३.०० वा. निविदा उघडण्याची तारीखा व **वेळ :** दि. २६.०९.२०२३ रोजी ३.३० वा वेबसाइट विवरण व सूचना फलक ठिकाण जेथे तपशील पाहाता येईल : वेबसाइट www. ireps.gov.in व उपमुख्य संकेत व दूरसंचार अभियंता (बांधकाम) कार्यालय, मध्य रेल्वे टिळक ब्रिजवळ, दादर, मुंबई ४०० ०२८ येथे

तेकीटांकरिता यूटीएस ॲप डाऊनलोड करावा 🔓

वेबसाइट वर प्रसिद्ध केले जाईल

शुद्धिपत्रक (काही असल्यास) ते केवळ

जाहीर सुचना

मी माझे अशील, श्री. ज्ञानेश्वर अंबादास नलावडे यांच्याकरिता संबंधित आहे. महाराष्ट्र गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी रूम क्र. बी-२० मोजम २५.०० चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ सोसायटी मुलुंड गोकुळ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सीटीएस क्र. १३२०, सर्व्हे क्र. ३८६ भाग, प्लॉट क्र. ४, रोड क्र. आरएसससी-२, म्हाडा

श्रीम. लक्ष्मीबाई विष्णू शेतकर यांना आवंटित केला सदर श्रीम. लक्ष्मीबाई विष्णू शेतकर यांचा मृत्यू दि. २७.०३.१९९६ रोजी झाला त्यांच्या मागे श्री. उदय विष्णू शेतकर श्रीम. मेघना मोहन सांडकेकर उर्फ कु. पुष्पलता विष्णू शेतकर, श्रीम. सरस्वती चिंतामण सैल उर्फ कु. मंगला विष्णू शेतकर व श्रीम. वनिता आत्माराम बेवकर उर्फ

कु. सविता विष्णू शेतकर हे केवळ कायदेशीर

कॉलनी, मुलुंड पूर्व, मुंबई ४०० ०८१ यांना

वारस व प्रतिनिधी आहेत. त्यानंतर ना हरकत प्रतिज्ञापत्र व सामान्य मुखात्यारपत्र दोन्ही दि. १७.०६.१९९६ रोजी श्री. उदय विष्णू शेतकर, श्रीम. मेघना मोहन सांदादेकर उर्फ कु. पुष्पलता विष्णू शेतकर, श्रीम. सरस्वती चिंतामण सैल उर्फ कु. मंगला विष्णू शेतकर व श्रीम. वनिता आत्माराम बावकर उर्फ कु. सविता विष्णू शेतकर यांनी सदर रूम क्र. बी-२०, श्री. संतोष मोतीराम कानडे यांच्या नावे त्यांचे हक्क, अधिकार व हितसंबंध रिलीज्ड व रिलींक्रीश्ड केले व

कोणीही अन्य कायेदशीर वारस व प्रतिनिधी नाही आहे. त्यामुळे, नोंदणीकरण करार विक्री दि. ०८.१२.२००६ श्री. संतोष मोतीराम कानडे यांनी सदर रूम क्र. बी-२० व शेअर्स श्री. ज्ञानेश्वर अंबादास नलावडे यांना विक्री

सदर संबंधात कोणतही योग्य दस्तोवज नसून श्री. उदय विष्णू शेतकर, श्रीम. मेघना मोहन सांदेकर उर्फ कु. पुष्पलता विष्णू शेतकर, श्रीम. सरस्वती चिंतामण सैल उर्फ कु. मंगला विष्णू शेतकर व श्रीम. वनिता आत्माराम बावकर उर्फ कु. सविता आत्माराम बावकर उर्फ कु. सविता विष्णू शेतकर व श्री. संतोष मोतीराम कानडे यांनी सदर रूम संबंधात आम जनतेकडून दावे

सदर श्री. संतोष मोतीराम कानडे यांनी बँकेस

मागवीत आहेत

सदर रूम गहाण ठेवण्याकरिता शैक्षणिक कर्ज प्राप्त करण्याकरिता बँकेस अर्ज केला आहे. कोणाही व्यक्तीचा सदर फ्लॅट व शेअर्स वा कोणत्याही भागा विरोधात कोणतेही दावे. हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेपट्टा, प्रभार, न्यास, देखभाल, सुविधाधिकार वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा, हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास त्यांनी त्यासंदर्भात अधोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ७ दिवसांच्या आत लिखित स्वरूपात सूचित करावे अन्यथा माझे अशील यांना सूचित करावे अन्यथा माझे अशील यापुढे सदर रूम गहाण ठेवण्यास बँकेच्या नावे कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहींत.

हितेश दिनकरराय पटेल वकील, उच्च न्यायालय ब्लॉक क्र. ९, इमारत क्र. २५, श्री गोविंद

दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२३

नगर सोसायटी, गोविंद नगर, एमसीएफ क्लबजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० दूर. क्र. ९८२०४३०१७८